

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक : बीसीसी २०११/प्र.क्र.१०५६/२०११/१६-ब,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ५ जानेवारी, २०१२

- वाचा:** १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी १०९४/सीआर ५७/९४/१६-ब, दिनांक ५ डिसेंबर, १९९४
- २) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी १०९७/प्र.क्र.२/९७/१६-ब, दिनांक २९ मार्च, १९९७
- ३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी १०९७/प्र.क्र.६३/९७/१६-ब, दिनांक १८ ऑक्टोबर, १९९७.
- ४) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: बीसीसी २००८/प्र.क्र.४०७/०८/१६-ब, दिनांक २७ ऑक्टोबर, २००८

**शासन निर्णय :-**

याचिका क्र.३०७७/२०११ मागासवर्ग कर्मचारी/अधिकारी सुरक्षा महासंघ विरुद्ध महाराष्ट्र शासन या प्रकरणी मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.२९ सप्टेंबर २०११ रोजी दिलेल्या आदेशान्वये वरील संदर्भ क्र.४ येथील शासन परिपत्रक दि.२७.१०.२००८ मधील आदेशास अंतरिम स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे **दि.२७.१०.२००८ च्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.**

सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या सर्व अधिनस्त कार्यालयांच्या निदर्शनास सदर शासन निर्णय आणावा.

सदरहू शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१२०१०५०९४६४७१४७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

  
( दि.रा. डिंगळे )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,  
सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
मुख्य सचिव,  
अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व मंत्रालयीन विभाग,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी,  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  
प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई,  
प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,  
प्रबंधक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,  
सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई,  
राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक,  
सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,  
सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषदा/नगरपालिका,  
संचालक, समाजकल्याण, पुणे,  
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,  
संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,  
संचालक, सेवायोजन, मुंबई,  
महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,  
महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व परीक्षा), मुंबई/नागपूर,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,  
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,  
सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग व कार्यालय प्रमुख,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई  
निवडनस्ती, कार्यासन१६-ब